

मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अर्थसंकल्पिय  
तरतुदीच्या अर्धा टक्का निधी  
ई-गव्हर्नन्ससाठी वापरण्याबाबत

---

## महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.:मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: १८ जून, २०१०

वाचा :- शासन निर्णय क्र.:मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९, दि. २० एप्रिल, २०१०

### प्रस्तावना -

शासनामार्फत जनतेस दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक गतीने व किफायतशीररित्या देण्यासाठी विविध मंत्रालयीन विभाग त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांनी ई-गव्हर्नन्ससाठा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने यापुर्वी सूचना दिलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणुन प्रत्येक मंत्रालयीन विभागाने त्यांच्या चालु वर्षातील योजनांतर्गत तरतुदीपैकी एक टक्कापर्यंत तरतुद ई-गव्हर्नन्ससाठी वापरण्याबाबत दि. २० एप्रिल, २०१० रोजीच्या संदर्भाधिन शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही विभागांकडे योजनांतर्गत तरतुद उपलब्ध नसल्यामुळे ई-गव्हर्नन्ससाठी तरतुद करणे याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ई-गव्हर्नन्ससाठी विभागनिहाय अर्थसंकल्पिय तरतुदीचा खर्च तसेच त्यास मंजुरीबाबत शासन निर्णय क्र.:मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९, दि. २० एप्रिल, २०१० अधिक्रमित करून खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

### शासन निर्णय -

- (अ) प्रत्येक मंत्रालयीन विभागाने त्यांच्या एकुण उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतुदीच्या (**Budgeted Plan & Non Plan**) अर्धा टक्कापर्यंत निधी ई-गव्हर्नन्ससाठी सन २०१०-११ या वित्तीय वर्षापासून खर्च करावा. या अर्धा टक्कापर्यंत निधीची तरतुद वित्त विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ई-गव्हर्नन्स या विभागनिहाय उपलेखाशिर्षामध्ये करण्यात यावी. प्रत्येक विभागाने सन २०१०-११ या वर्षापासूनचे अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी वरील उपलेखाशिर्षात प्राप्त करून घ्याव्यात.
- (ब) राज्यशासनाबाहेरील संस्थां उदा. स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, एमएमआरडीए, ऊर्जा विभाग अंतर्गत चार कंपन्या, पाटबंधारे महामंडळे इ. या संस्थांनीदेखील त्यांच्या स्वतःच्या निधीमधून अर्धा टक्कापर्यंत निधी ई-गव्हर्नन्ससाठी खर्च करावा.
- (क) मंत्रालयीन विभागांनी क्लिजन डॉक्युमेंट तथार केलेले आहे. या क्लिजन डॉक्युमेंट मध्ये ई-क्लिजनचा समावेश असून या अंतर्गत सामान्य नागरीकांस इंटरनेट / ऑनलाईनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या ई-सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-गव्हर्नन्स निधीचा प्राधान्याने उपयोग करावा. (विभाग निहाय नागरीक केंद्रीत ई-सेवाची यादी परिशिष्ट-अ प्रमाणे देण्यात येत आहे.)
- (ड) ई-गव्हर्नन्ससाठी खर्च करताना केवळ हार्डवेअर खरेदीवर भर देवून सॉफ्टवेअर डेक्लपमेंट्सचे काम मारे ठेवु नये. अन्यथा हार्डवेअर विनावापर पडून रहाते, व मुळ उद्देश असफल होतो. याकरीता ई-गव्हर्नन्ससाठी खर्च करताना हार्डवेअरबरोबरच सॉफ्टवेअरची खरेदी एकत्रितरित्या करण्यात यावी.

(इ) सदर निधी खर्च करताना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सिआएम १०९८/ प्र.क्र. २१२/९८/३९, दि. ५ ऑक्टोबर २००१ अन्वये संगणकीकरणाचा कृती कार्यक्रम राबविण्यासाठीच्या उच्चाधिकार समितीची किंवा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सिआएम १००१/प्र.क्र. १७४/०१/३९, दि. २९.१०.२००१ अन्वये विभागां अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीची प्रकल्पाच्या व्याप्तीप्रमाणे मान्यता घेण्यात यावी. या दोन्हीही समित्यांमध्ये प्रधान सचिव (वित्त) व प्रधान सचिव (नियोजन) हे सदस्य असल्याने वित्त आणि नियोजन विभागाची वेगळ्याने मान्यता घेण्याची आवश्यकता असणार नाही.

या शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली असुन त्याचा संगणक संकेतांक २०१००६१८१४३६२०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(जे. पी. डांगे )  
मुख्य सचिव

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,  
मुख्यमंत्री यांचे सचिव,  
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्यसचिव यांचे खाजगी सचिव,  
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव,  
सर्व विभागीय आयुक्त, /सर्व जिल्हाधिकारी, / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,  
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा) मुंबई,  
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई  
सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय,(विधान परिषद /विधान सभा),मुंबई,  
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई  
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर  
महालेखापाल-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई  
महालेखापाल-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर  
अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई / लेखाकोष भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मुंबई  
मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
निवड नस्ती (२ प्रती).

## परिशिष्ट - अ

### **Annexure A: GR No. DIT/File 2010/CR 34/39**

The list of identified citizen centric services and projects for various departments

#### **1. Co-operation & Marketing Dept.**

- Department of Cooperation Portal
- Online Registration System
- Society Management System
- Cooperative Societies Monitoring System
- Grievance Redressal System
- Cooperative credit information system
- Maharashtra Cooperation Automation System

#### **2. Environment**

- Consent Management

#### **3. Higher & Technical Education**

- E-delivery of education (Webinar & Videos)
- Admission System
- Student Portal
- eScholarships
- Registration of/application for Technical Colleges and Monitoring System

#### **4. Energy**

- Single Window Clearance for Business
- New Energy Connection for end users (citizens/business establishments etc)
- View and ePayment of bills
- e-Grievance
- eTendering

#### **5. Law & Judiciary**

- Online registration of charities
- e-Filing of returns to commissioner
- Online Tracking of returns
- Online tracking of Appeals and case law

#### **6. Employment & Self Employment**

- Reengineering of Rojgar Wahini

#### **7. Food & Civil Supplies**

- Ration Cards Related Services
- Issue of Licenses
- System for data availability

#### **8. Revenue - IGR**

- e-Registration
- e-Stamping
- e-Frinking

- e-Step In
- CD / Smart Card along with Registered document
- Online Valuation Calculator
- Online history of SRO office

**9. Revenue Department**

- Digitization of Old Records
- Online 7/12
- Online Property Card
- Conversion of Cadastral Maps to GIS Maps
- Delivery of services through CSC

**10.Urban Development**

- Digitization of Town Planning Development Plan
- Replication of the KDMC eGovernance solution across all ULBs of the state

**11.Tribal Development**

- Scheme Monitoring System
- System for issue and validation of Caste Certificate
- School and Hostel Management system
- System for payment of Scholarship and reimbursement of fees

**12.Labour dept.**

- Online Registration of Companies
- Online Filing of Returns
- Online NOC

**13.School Education**

- IT@School
- Child Tracking System
- School MIS system
- Online Admission

**14.Industries**

- G2B Online Returns / MIS Packages for IT Parks, SEZ, BTAL, ELP
- Automation of Package Scheme Incentives (PSI Scheme)
- Implementation of Single Window system (e-Biz project of GoI)

**15.Planning**

- Web based Application for monitoring MP/MLA funds
- Computerization and implementation of EGS

**16.Home - Transport**

- e-Payment Gateway

**17.Forest**

- Forest Protection System
- Forest Management System
- GIS system

**18.Home - Excise**

- Application for issuing Permits

**19.PWD**

- Works Management system
- Inventory Management system
- e-Grievance

**20.Tourism & Cultural Affairs**

- Online Travel booking
- e-Payment Gateway

**21.Minorities Development**

- Application for Minority Certificate

**22.Water Supply & Sanitation**

- e-Grievance
- e-Tendering

**23.Agriculture**

- Agriculture Credit System
- Information system for farmers
- E-delivery of education related to farming (Webinar & Videos)
- Agriculture Marketing
- Scheme Monitoring System
- Early warning system - Weather

**24.Finance department - Sales Tax department**

- e- Registration
- e-Return
- Application for C-forms
- Application for Refund

**25.Finance department -Account & Treasuries & Reforms**

- GRAS - Government Receipt Accounting System

**26.Irrigation**

- Emergency Early Warning System for Floods under Natural Disaster Information System
- e-Tendering

**27.Medical Education**

- HMIS
- Online medial examination form distribution and acceptance
- e-Payment Gateway
- Online Management of Medical Colleges
- Online Scholarship system
- Direct payment of scholarship

**28.Public Health**

- Telemedicine
- Patience Record Database

**29.Home - Police**

- Crime & Criminal Tracking Network & system ( CCTNS)
- Automated Fingerprint Identification System (AFIS)
- e-FIR
- Prison Information System
- Video Surveillance & Traffic monitoring System

### **30.Rural Development**

- e-PRI Mission mode project

### **31.Social Justice**

- E-Scholarship Portal & Scholarship Management System
- Caste Certificate Scrutiny System
- National Social Assistance Program (Sanjay Gandhi Niradhar Yojana, Indira Gandhi Old age pension Scheme and National family benefit scheme) management system

### **32.Water Resources**

- Integrated Computerized Information System project under Maharashtra Water Sector Improvement project
- Online Bill tracking & payment
- Online application for new water connection & tracing
- e-Tendering

### **33.Animal Husbandry, Dairy and Fisheries**

- Geographic Information System
- General public information
- Website Upgrade

### **34.GAD**

- Information & Publicity: Website Upgrade of Mahanews
- Directorate of Aviation: Project monitoring and Management Information System
- Establishment of Information Commission: Automation of workflow for second appeals and complaints processing
- Services: Human Resources Management System
- Special Projects: Management Information System